

hend) KATHAS. 117, 106. Verz. d. Oxf. H. 214, a, 18. Spr. 2058. RÄGA-TAR. 3, 4. 131.

— प्र. प्रोक्षण् bei Seite lassend, mit Ausnahme von VARĀH. BH. S. 47, 6. 79, 20. साधाचारप्रोक्षितं frei von, entbehrend 46, 76. An der letzten Stelle (vgl. Spr. 3227) und Spr. 2506 ist ohne Zweifel प्रोक्षितम् st. प्रोक्षितम् zu lesen.

उङ्कक्ष (von उङ्कृ) m. 1) Wolke. — 2) ein Jogin Uééval. zu URĀDIS. 2, 37.

उङ्कटिम्ब n. N. pr. einer Oertlichkeit RÄGA-TAR. 1, 116. उङ्कूटिम्ब ed. Calc.

उच्छेश m. N. pr. eines Landes Verz. d. Oxf. H. 332, b, 20.

उङ्कृ mit प्र verwischen, wegwischen Schol. zu KĀTJ. Ča. 4, 14, 20. Schol. zu NAISH. 22, 54 (lies प्रोक्षण् st. प्रै). Spr. 2506 und 3227 ist ohne Zweifel प्रोक्षितम् in प्रोक्षितम् zu ändern. — Vgl. प्रोक्षण्.

उङ्कृ °शिलं CĀNKU. GRH. 4, 11. दूरप्रस्थोङ्कृतर्णः R. 7, 53, 9. उङ्कृवृत्ति als Bez. Mudgala's BHAG. P. 10, 72, 21.

उङ्कृ MBH. 12, 4279. विरचितोऽन्ना adj. KATHAS. 66, 142. — Vgl. पुष्टिं त्र, सल्लाहतः.

उङ्कृप् (von उङ्कृ + एक्ष) stampeln, kennzeichnen; davon nom. act. उङ्कृन् SĀH. D. 263, 10 (उङ्कृण् beide Ausgg.).

उडिदधताल N. pr. einer Oertlichkeit Verz. d. Oxf. H. 338, b, 1 v. u.

उडिय m. N. pr. eines Mannes WILSON, Sel. Works 2, 18.

उडियान m. desgl. ebend.

उडु 1) f. n. TAIIK. 3, 3, 20. °गणीः MĀLAV. 82. BHAG. P. 9, 2, 6. 10, 3, 2. 8, 21, 30. 10, 29, 44. VARĀH. BH. S. 24, 22. 46, 21. °लोकं KĀTJU. 13, 78. 14, 1 in Gött. gel. ANZ. 1860, S. 736. n. ein Nakshatra Ind. St. 5, 297. VARĀH. BH. S. 8, 22.

उडुगणाधिप (उडु - गण + श्र॑) m. der Mond: °र्द्दि n. das unter den Monde stehende Nakshatra Mṛgaçiras VARĀH. BH. S. 98, 16.

उडुनाथ m. der Mond VARĀH. BH. S. 76, 2.

उडुपि 1) BHAG. P. 4, 22, 40. — 2) BHAG. P. 11, 30, 43. In südlichen Breiten hat der zunehmende Mond bekanntlich die Gestalt eines ganz horizontal schwimmenden Nachens.

उडुपिति VARĀH. BH. S. 4, 7. 21. 98, 12. 100, 1. ČIČ. 9, 32.

उडुराज m. der Mond BHAG. 10, 29, 2. 35, 23. 70, 18.

उडुयाण N. pr. einer Oertlichkeit Verz. d. Oxf. H. 340, a, 13.

उडुयान Bez. einer best. Fingerstellung Verz. d. Oxf. H. 236, b, 21. उडुयान 235, a, 22.

उडुपिकवि m. N. pr. eines Dichters (कवि) Verz. d. Oxf. H. 123, b, 23. उडुयान s. u. उडुयान.

उडुविन् KATHAS. 62, 8 wohl fehlerhaft für उज्जीविन्, wie das PĀN-KART. liest.

उएकु vgl. चोलोएकु.

2. उत 3) कस्त्वं निगृजश्चर्मि द्विजानो विभिषि सूत्रं कतमो ऽवधूतः । कस्यासि कुत्रत्प इहूपि कस्मात्वेमाय नद्येदिसि नोत्प्रस्तुः ॥ BHAG. P. 5, 10, 17. — 5) यस्मिन्नपि मया काले ब्रह्मन्दत्ता वसुंधरा । तस्मिन्नपि भवान्स्वामी किमुताय वर्तीपतिः ॥ schon damals, wie viel mehr jetzt MĀLK. P. 7, 32. von RÜCKERT in Z. d. d. m. G. 13, 107 unrichtig aufgefasst.

उतथ m. wohl = उतथ्य Verz. d. Oxf. H. 19, a, 9.

उतथ्य Verz. d. Oxf. H. 53, a, 8.

उतरेष N. pr. einer Oertlichkeit Verz. d. Oxf. H. 339, b, 33.

उतेणिः desgl. ebend. 338, b, 1 v. u.

उत्कृ 1) KATHAS. 51, 180. 56, 259. 261. अत्युत्कृ 52, 401. 65, 228. —

2) सोत्कृ KATHAS. 51, 185. 61, 1. 62, 4. — Vgl. मकोत्कृ.

उत्कृच, in der Stelle MBH. 1, 6079 erklärt NILAK. घट durch Kopf und उत्कृच durch haarlos. BHAG. P. 3, 23, 38 bedeutet das Wort aufgeblüht.

उत्कृच् (von उत्कृच) das Haar aufstecken, — aufsetzen: (भिण्ठी) स्वकृचानुत्कृचयो चकार् भर्त्री SĀH. D. 97, 21.

उत्कृट 1) a) रजस् BHAG. P. 10, 59, 29. प्रियमुत्कृटम् etwas überaus Angenehmes SPR. 1238. °प्रकृसित n. VARĀH. BH. S. 78, 4. adv.: उत्कृट-संभाव्य SĀH. D. 293, 4. °चुम्बितं heftig, leidenschaftlich GIT. 1, 48, v. 1.

— b) दत्तदृष्टेत्कृटकृट KATHAS. 73, 134. बलोत्कृट MBH. 12, 4292. अन्तः दीरघृतोत्कृटः VARĀH. BH. S. 103, 8. — 2) c) Höhe (nach WEBER) IND. ST. 4, 362. Die Stelle scheint verdorben zu sein: der abl. वृद्धयात् wird wohl vom folg. उद् abhängen und in के द wird der Fehler stecken. —

d) N. pr. eines Dichters Verz. d. Oxf. H. 123, b, 23. — Vgl. प्रोत्कृट, वलोत्कृट, मदोत्कृट.

उत्कृष्णिका MĀLK. P. Einl. 2 fehlerhaft für उत्कृतिका.

उत्कृष्ट, उत्कृष्टित den Hals in die Höhe richtend SPR. 680. so v. a. verliebt (Gegens. अनातुर) MĀLAV. 30. उत्कृष्टितावर्णन Verz. d. Oxf. H. 129, b, 19. उत्कृष्टितशितिकृष्ट 38. sich sehnend nach (प्रति): लो प्रत्युत्कृष्टिता तिष्ठति PĀNKAT. 209, 18. KATHAS. 52, 189. caus. machen, dass Jnd den Hals in die Höhe richtet und Jnd zur Sehnsucht anregen: उत्कृष्टयति मेधानां माला वृद्धं कलापिनाम् । यूनां चोत्कृष्टप्रत्येय मानसं मकरधाः ॥ KĀVYĀD. 2, 118.

— प्र caus. zur Sehnsucht anregen: प्रोत्कृष्टप्रत्युवर्णनानि मनांसि पुंसाम् RT. 3, 14.

उत्कृष्टिएठ 1) auch dessen Kehle gelöst ist: नदृति क्वचिदुत्कृष्टिएठः aus vollem Halse, laut BHAG. P. 7, 4, 40. Vgl. मुक्तकृष्ट und प्रोत्कृष्ट. उत्कृष्टिएठ् adv. sehnsgütig (eig. mit emporgerichtetem Halse) SPR. 680. — 2) in der aus ČKDRA. angeführten Stelle Boz. einer Art coitus. — 3) उत्कृष्टिवायोत्कृष्टया DAÇAK. in BENF. CHR. 190, 18. सोत्कृष्टिप्रशिव Verz. d. Oxf. H. 129, b, 16. सोत्कृष्टिएठम् adv. KIR. 5, 51.

उत्कृष्टिकृट (vom caus. von उत्कृष्ट) adj. Sehnsucht erregend VARĀH. BH. S. 19, 4.

उत्कृता (von उत्कृ) f. Sehnsucht, Verlangen nach: आलिङ्गनोत्कृता KATHAS. 81, 54.

उत्कृंधर, उवाचोत्कृंधरं भूरं स पद्ममिव षट्: Verz. d. Oxf. H. 354, b, 10. उत्कृंप्यन् उर्जित्तरः तुह्नोत्कृमिवन्तम् SPR. 1928.

उत्कृ 2) सज्जना एव साधूना प्रथपति गुणोत्कृम् SPR. 3109. तदा संमानयामास राजा रत्नोत्कृरेण तम् KATHAS. 66, 73. प्रकारोत्कृरं eine Menge Arten (von Speisen) DRŪTAS. 79, 15.

उत्कृष्ट 2) a) सत्यतिच्छन्दसं पादा एकोत्कृष्टेण बागतात् um eine Silbe wachsend RV. PRĀT. 17, 28. ते गच्छति पुगे युगे । उत्कृष्ट चापकृष्ट च मन्त्रेष्विहृ जन्मतः M. 10, 42. लोभोत्कृष्टं ein Uebermaass von Habsucht